

1,12. वायोर्विद् und वार्योविद् die Hdschr.
 3. वार 1) वैरि° HEM. JOGAÇ. 1,1.
 वारणी HEM. JOGAÇ. 3,113 fehlerhaft für वारुणी *Branntwein*.
 वाराहीपुत्र m. für वाराह्यापुत्र PAT. a. a. O. 6,14,b.
 वारिचारिन् adj. auf dem Wasser lebend KĀRAKA 1,27.
 वारिशय adj. im Wasser lebend ebend.
 वारिषेय m. patron. von वारिषेया PAT. a. a. O. 4,54,a.
 वार्त 1) a) वार्ती शाखा *Baumast* ebend. 5,3,a.
 वार्ण adj. von वर्ण *Laut, Buchstab* ebend. 3,63,b. 64,a. 6,13,b.
 वार्त adj. in Ordnung, richtig ebend. 1,219,b. 2,363,a. 410,a. 4,3,b.
 वार्ततरक (von वार्ततर und dieses compar. von वार्त) adj. ganz in Ordnung, — richtig ebend. 1,163,b. = युक्ततरक KAU.
 वार्तिकसूत्रिक adj. der die Vārttika und Sūtra studirt ebend. 4,67,a.
 वाहुषि eine Schuld mit den aufgelaufenen Zinsen ŚĀMAVIDH. Br. 1,7,8.
 वार्ध (von वृद्ध) n. Greisenalter Spr. (II) 4075 (Conj. für वार्य).
 वार्षशतिक KAUÇ. 10. PAT. a. a. O. 1,16,a.
 वालव्यजनीभू zu einem Fliegenwedel werden: °बभूवुर्त्सा: RAGH. 16,33.
 वालि 2) Spr. (II) 4169 (Conj. für वानि).
 वालुका. चिरं जीवति निःस्त्रिः पृथिव्यां वालुकादयः Spr. (II) 2296.
 वालुकाम्बम् N. pr. eines Meeres oder Sees KĀLAĀKRA 1,15.
 वावल m. eine best. Pflanze; s. u. सूत्तपत्र 1).
 वाष् mit सम् Z. 3 lies लीट्.
 2. वास Z. 1 KERN führt in einer Note zu seiner Uebersetzung von VARĀH. BRH. S. 88,11 für das n. eine stelle aus KĀCJAPA an. Wir lesen aber hier ohne Bedenken वासश्च st. वासञ्च.
 4. वासक Z. 2 zu lesen कन्दर्पश्चारुर्नन्दन nach H. BROCKHAUS.
 वासनीय (wohl vom caus. von 3. वस्) adj. nur durch angestregtes Nachdenken verständlich VĀMANA 3,2,9.
 वासत् HEM. JOGAÇ. 4,110 fehlerhaft für वासित (von वासय्).
 वासय् 2) वैत्रादिवासितं चेतः HEM. JOGAÇ. 4,74. साम्यवासितचेतसाम् (so zu lesen) 110.
 वासिल m. Hypokoristikon von वासिष्ठ VĀMANA 5,2,63.
 2. वास्य vgl. वन°.
 वंशति MBH. 7,1554 (nach der Lesart der ed. Bomb.) = व्यूह nach NILAK.
 विकट am Schluss zu lesen अ विकट st. अति°.
 विकत्थनत्वं n. *Lobhudelei* Spr. (II) 4935.
 विकल 1) चरण° *lahm* Spr. (II) 5712.
 विकलङ्क adj. *floekenlos*: शशिन् Cit. bei VĀMANA 4,1,2.
 विकालङ्गिन् adj. kein Verlangen habend HARIV. 11913. विशेषेण काङ्क्षा इच्छा तद्वत्: NILAK.
 विकारण adj. *grundlos* Spr. (II) 2520, v. l.
 विकामन UTTARAR. 17,10 (23,12) = MĀLATI. 95,6.
 विकिर् 1) Z. 3 अन्न° MĀRK. P. a. a. O.
 विकुचित n. eine best. Art zu kämpfen (neben संकोचित) HARIV. 13978 nach der Lesart der neueren Ausg.
 विकृत 3) b) vgl. BHARATA 4. 9 im Comm. zu NALOD. 2,55.
 विकृति 2) BHĀG. P. 9,24,4.

विकृत्व, °वति denom. von विकृत्व VĀMANA 5,2,2.
 विकृत्व, südindische Hdschr. sollen nach FISCHER. विकृत्व schreiben.
 विकृति (von कृत् mit वि) f. das Weich —, Garwerden PAT. a. a. O. 1,231,a. 279,b. तण्डुलानाम् 3,25,a.
 विगीति f. *Misston, Disharmonie* KĀRAKA 3,6.
 विघटिका f. ein best. Zeitmaass, = 1/23 Ghaṭikā RĀGAN. 21,35.
 विघातन 2) BHĀG. P. 12,8,15.
 विघ्न 2) am Ende, अविघ्नतम् auch R. ed. Bomb. 1,62,12.
 विघ्नवता f. nom. abstr. von विघ्नवत् auf Hindernisse stossend Spr. (II) 7478.
 विचक्षणवत् vgl. VAITĀN. 11.
 विचारणा f. = प्रविचारणा Unterscheidung, Art KĀRAKA 1,13.
 विचारिन् m. N. pr. eines Sohnes des Kābandha GOP. Br. 1,2,9.
 विचिह्य *bedenklich, fraglich* VĀMANA 5,2,48.
 विच्युत् Z. 2 lies 6,110,2. 121,3.
 विचिष्टित्वा nom. ag. der sich bewegt PAT. a. a. O. 3,78,a.
 विचिकित्वा zu streichen (विचिकित्वा zu lesen).
 विच्छिन्ति 3) Z. 2 lies 3. 5 st. 3,5.
 विच्छेद 1) Durchbohrung: कार्पाकम्बल° HEM. JOGAÇ. 3,110.
 1. विञ् mit समुद्, mit gen. Spr. (II) 6944 (Conj.).
 विज्ञयप्रशस्ति NAIṢH. 5,138.
 विज्ञर 1) (dieses hinzuzufügen) HARIV. 10918 nach der Lesart der neueren Ausg.
 विज्ञिगीर्षीय, so zu lesen.
 विज्ञल 1) KĀRAKA 3,8.
 विज्ञाति 2) ist m.
 विटङ्क 1) wohl auch *Krone, Zinne, Giebel*.
 विडम्बक, शाक° so v. a. dem Namen Gemüse Schande bereitend Spr. (II) 7484.
 विडोडस, so die südindischen Hdschr. nach FISCHER.
 विसण्ड 2) vgl. वेदण्ड weiter unten.
 वितरण nom. ag. s. u. वैतरण 1) a).
 1. वित्त 2) HEM. JOGAÇ. 2,13.
 1. विद् caus. Z. 2 am Ende zu lesen 123 st. 1,23.
 — नि caus. दोषम् eine Schuld wälzen auf (dat.) Spr. (II) 2985.
 3. विद् 7) विन्देद्विद्वया eine Hässliche bekommt einen Mann BHĀG. P. 6,19,26.
 — अथि Z. 5 ein तस्य zu streichen.
 — प्र intens. theilhaftig werden, mit acc.: समुत्तिम् RV. 7,24,6.
 विदश, lies दशा st. दशा°.
 विदात् m. N. pr. eines Sohnes des Çatadhanvan HARIV. 2037 nach der Lesart der neueren Ausg.
 विदार vgl. सप्त°.
 विदिशा 3) in der 2ten Aufl. 8798 कुदशा vermuthet.
 विद्वेषक 1) अकृतं चापि पुरुषं न हिस्पुर्विद्वेषकम् (= अनपराधिनम् Comm.) R. ed. Bomb. 1,7,11.
 विदेश, °स्थ an einem besonderen Orte —, von andern getrennt stehend PAT. a. a. O. 1,254,a.